



WWJMRD 2019; 5(3): 125-126
www.wwjmr.com
International Journal
Peer Reviewed Journal
Refereed Journal
Indexed Journal
Impact Factor MJIF: 4.25
E-ISSN: 2454-6615

विश्वास गोरखनाथ वळवी
(संशोधक विद्यार्थी)
कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
जळगाव (महाराष्ट्र)

“ख्रिस्ती साहित्य आणि पवित्र आत्मा”

विश्वास गोरखनाथ वळवी

Abstract

"Every word in the literature is based on the promise of God."

The foundation of Christian literature is Scripture, but so is the Holy Spirit. A Christian who is filled with the Holy Spirit is a person who is completely under the Holy Spirit. Smell comes. I wonder when someone says that the Holy Spirit is abundant. Knowledge of the Word is weak, how is that possible? Because the Spirit of God is full of seven qualities, that is, he is perfect in God. The writer of Christian literature is always a God-fearing person and that is why his writings contain many warning words. There are many commentaries that condemn sin. Because he writes literature which improves the reader and makes him aware of the truth. Should be. Dedicated to.

Keywords: Holy Spirit, God, Spirit, Christian, Literature, Sin, Knowledge, Qualities, Soul, Righteousness

प्रस्तावना:

“साहित्यलेखनातील प्रत्येक शब्दांची कृती ही देवाच्या अभिवचनावर आधारित असते.”

ख्रिस्ती साहित्याच्या मूलाधार पवित्रशास्त्र आहेच पण त्याचबरोबर पवित्र आत्मा देखील आहे. पवित्र आत्म्याने परिपूर्ण असलेला ख्रिस्ती व्यक्ति म्हणजे पुर्णपणे पवित्र आत्म्याच्या स्वाधीन असलेला व्यक्ति होय. आणि देवाच्या प्रत्येक वचनाचे आज्ञापालन करणे होय; जी व्यक्ती आत्म्याने भरलेली असते तिने सर्व पाप सोडलेले असते आणि तिच्यामध्ये फक्त देवाचे वचन वास करित असते. मला आश्चर्य वाटते जेव्हा कोणी पवित्र आत्म्याने भरपूर आहे असे म्हणते आणि वचनाचा ज्ञानाने कमजोर असते. हे कसे शक्य आहे? कारण देवाचा आत्मा सात गुणांनी परीपूर्ण आहे म्हणजे तो देवात पूर्ण आहे. कोणताही ख्रिस्ती व्यक्ति जो साहित्यलेखन करित आहेत त्याच्या लिखाणात आत्म्याचे पुढील सात गुण प्रदर्शित होतात.

1. परमेश्वराचा आत्मा:-

तुमच्यात वसणारा आत्मा म्हणजे देवाचा अंश आहे. उदा-एलिया आणि एलिशा. “तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्यावर असावा.” (२ राजे-२-९). ख्रिस्ती साहित्यलेखन आत्म्यानेच प्रेरलेले असते त्याच्या कोणताच दूसरा प्रेरणास्त्रोत नाही.

2. सुज्ञानाचा आत्मा: -

काय आहे सदसद्विवेक बुद्धी-नीतीवचनात पापी लोकांना मूर्ख आणि अज्ञानी म्हटले गेले आहे तर धर्मी लोकांना ज्ञानी म्हटले गेले आहे. हे अंतर कशाचे आहे? तर लोकांच्या गुणांचे. ख्रिस्ती साहित्यलेखनात ज्ञान आणि धार्मिकता यांच्या प्रवाह वाहत असतो.

3. समजपणाचा आत्मा: -

देवाचे भय ज्ञानाचा आरंभ आहे. आणि देवाला ओळखणे हीच समजबुद्धी आहे. (नीतीवचन-९-१०) देवाची व्यक्ती खऱ्या अर्थाने विचलित परिस्थितीत समजुतदारपणा दाखवित असते. शुन्य ध्येयाने देवाची व्यक्ती कधीच कार्य करित नसते. पवित्र आत्म्याच्या आवाज ऐकून पवित्र शास्त्राचा पुष्टीद्वारे ती संकल्प करून विश्वासाने कार्य करित असते. ख्रिस्ती साहित्य लिहाणारा स्वतः समज या गुणांनी भरलेला असतो. आणि तोच गुण त्याच्या साहित्य लिखाणात दिसून येत असतो.

Correspondence:

विश्वास गोरखनाथ वळवी
(संशोधक विद्यार्थी)
कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
जळगाव (महाराष्ट्र)

4. सुसंकल्पाचा आत्मा: -

ख्रिस्ती साहित्य लेखनाचा उद्देश हा देवाची महिमा करणे हा होय. त्यामुळे कोणताही साहित्यिक त्या आत्म्याच्या गुणांचा बाहेर जाऊन साहित्य लेखन करणार नाही. कारण हे साहित्य लेखन करण्याच्या संकल्प त्याने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने स्वीकारलेले आहे.

5. सामर्थ्याचा आत्मा: - बलाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. देवाचे राज्य बोलण्यात नाही तर सामर्थ्यात आहे. देवाचे सामर्थ्य चिन्हचमत्कार घडवून आणते. प्रेषित्यांची कृत्ये-३-६-९-पेतर पांगळ्या माणसाला बरे करतो. ख्रिस्ती साहित्य लेखन हे पवित्रशास्त्राच्या चिन्हांवर आधारलेले असते. हे साहित्य लेखन शास्त्रबाहेर असूच शकत नाही.

6. ज्ञानाचा आत्मा: -

देवाचे भय ज्ञानाचा आरंभ आहे. आणि देवाला ओळखणे हीच समजबुद्धी आहे. (नीतीवचन-९-१०) आत्मा हा ज्ञानाचा स्रोत आहे म्हणून ज्ञानाला तुच्छ जाणू नका. देवाचा खरा व्यक्ती पवित्र शास्त्राचा ज्ञानाने भरलेला असतो, अज्ञानाने नाही. ख्रिस्ती साहित्यिक हा देवाचा ज्ञानाने परिपूर्ण भरलेला असतो. त्याच्या साहित्यलीखानला ज्ञानाची जोड असते.

7. भयाचा आत्मा: -

ख्रिस्ती साहित्य लेखन करणारा नेहेमी देवाचे भय मानणारा असतो. आणि त्यामुळेच त्याच्या साहित्यलेखनात सावधान करणारी अनेक वचने असतात. पापाला खुन्नस दाखविणारी अनेक भाष्ये असतात. कारण तो असे साहित्यलेखन करतो ज्याच्याने वाचणाऱ्यात सुधारणा घडून यावी. आणि त्याला सत्याच्या बोध व्हावा अशासाठी की त्याने देवाच्या राज्यासाठी स्वतःला समर्पित करावे.

काळातचा ओघात पाप करण्याचे भयं पूर्णपणे नाहीसे झालेले दिसून येते. म्हणून ख्रिस्ती व्यक्तीला भयाचा आत्मा दिलेला आहे. की तो देवाविरुद्ध पाप करू नये. पण आज काही ख्रिस्ती लोक आम्हाला आत्मिक स्वतंत्रता बहाल करण्यात आलेली आहे असे सांगून स्वतः पापाचा कचऱ्यात पडतात पण देवाचे भयं धरत नाही. पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्यक्ती आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षेत्रात निट आणि व्यवस्थित असते. आणि त्याच्यात पवित्र आत्म्याचे वरील सात गुण जीवनाचा प्रत्येक क्षेत्रात दिसून येतात. देवाचा आत्मा नेहेमी या सात गुणांनी व्यक्त होत असतो. खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीत या सात गुणांचा प्रभाव दिसलाच पाहिजे जर या सात गुणांचा अभाव एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीत दिसत असेल तर तो फक्त फुग्यांमध्ये भरलेल्या हेलियम वायूसारखा आहे जो उंचीवर जाऊन खाली पडतो. खरा ख्रिस्ती आत्मिक व्यक्ती पवित्र आत्म्याने भरलेला असतोच पण पवित्र शास्त्राचा ज्ञानाने पण तो पूर्ण असतो. पवित्र आत्म्याने परिपूर्ण असणे म्हणजे पवित्र शास्त्राच्या अधीन असणे. आणि हीच अधिनता त्या प्रत्येक साहित्यिकाचा आधार असते जो साहित्यलेखन करीत असतो.

संदर्भसूची:-

1. नीतीवचन-९-१०. जुना करार. पवित्रशास्त्र